

वनविभागातील गट-ब (अराजपत्रित),  
गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या  
बदलीसंदर्भात सक्षम प्राधिकारी घोषित  
करण्याबाबत ....

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एफएसटी-१२/१७/प्र.क्र.६६४/फ-४

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक :- ११ जानेवारी, २०१८

**वाचा :-** १) शासन अधिसूचना, महसूल व वनविभाग क्रमांक एफएसटी-  
०५/१४/प्र.क्र.३०३/फ-४, दिनांक २३.०६.२०१४.

२) शासन अधिसूचना, महसूल व वनविभाग क्रमांक एफएसटी-  
०५/१४/प्र.क्र.३०३/फ-४, दिनांक १४.०५.२०१५.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतूदीनुसार वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांचे कलम ३ अंतर्गत सर्वसाधारण बदल्यांसाठी सक्षम प्राधिकारी शासन अधिसूचना दिनांक २३.०६.२०१४ व १४.०५.२०१५ अन्वये घोषित करण्यात आले आहे. तथापी विशेष कारणास्तव, बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अंतर्गत गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सक्षम प्राधिकारी अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही. मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मुळ अर्ज क्र. ३९९/२०१७ (श्री. आर.एन. चव्हाण, वनपाल विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) मध्ये दिनांक ०९.१२.२०१७ च्या आदेशात विशेष कारणास्तव बदली करण्यास सक्षम प्राधिकारी घोषित केले आहेत किंवा कसे, हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास अनुलक्षुन विशेष अपवादात्मक परिस्थितीत, बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अंतर्गत गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१) मधील कलम ६ खालील दुसऱ्या परंतुकानुसार वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी खालीलप्रमाणे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात येत आहेत.

विशेष कारणास्तव, बदली अधिनियमातील कलम ४(४) व ४(५) अंतर्गत खालील तक्त्यातील स्तंभ ३ मधील सक्षम प्राधिकारी हे स्तंभ ४ मध्ये नमुद लगतच्या वरीष्ठ सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेऊन बदल्यांचे आदेश निर्गमित करतील.

अ.क्र.	संवर्ग	बदली करण्यास सक्षम प्राधिकारी	कलम ४(४) व ४(५) ला अनुसरून लगतचे वरीष्ठ सक्षम अधिकारी
१	२	३	४
(ब)	१. प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील सर्व कर्मचारी	अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य नागपूर	प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
	२. गट-ब (अराजपत्रित), गट-“क” व गट-“ड” मधील कर्मचाऱ्यांच्या आंतरवृत्तीय बदल्या.	अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य नागपूर (संबंधित मुख्य वनसंरक्षक यांच्याशी विचारविनिमय करून)	प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
	३. गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या तसेच वनवृत्त कार्यालयातील गट-क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या.	(१) मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक), वृत्तातील पदासाठी (२) मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि क्षेत्र संचालक, व्याघ्र प्रकल्प- वन्यजीव वृत्तातील पदासाठी [टिप- मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक), हे वन्यजीव वृत्तातील गट-क व गट-ड च्या रिक्त पदासाठी एकत्रित यादी मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि क्षेत्र संचालक व्याघ्र प्रकल्प यांच्याकडे सादर करतील व पदनिहाय बदल्या मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) हे करतील.]	अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य नागपूर
	४ वरील अ.क्र. (ब)१ येथील कार्यालया व्यतिरिक्त गट-क व गट-ड मधील सर्व कर्मचारी	उप वन संरक्षक (प्रादेशिक / वन्यजीव) / उपसंचालक, व्याघ्र प्रकल्प / विभागीय वन अधिकारी (कार्यात्मक/वन्यजीव)/ स्वतंत्र उपविभागीय वन अधिकारी (विभाग स्तरावर वन्यजीवसह)	संबंधित मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक)

पुणे वनवृत्तातील प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना सक्षम प्राधिकारी हे प्रथम प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी विचार विनिमय करतील व त्यानंतरच संबंधित कर्मचा-याची बदली करतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०११११६४३४७००१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अतुल कोदे)  
सह सचिव (वने)

प्रत :-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव.
४. मा. राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव.
५. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग.
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
७. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
८. प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर.
१०. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर
११. सर्व मुख्य वनसंरक्षक/ वनसंरक्षक
१२. सर्व मुख्य / प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित.
१३. सर्व वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण.
१४. सर्व उपवनसंरक्षक.
१५. सर्व स्वतंत्र उप वन विभागाचे उपविभागीय वन अधिकारी.
१६. वन विभागातील सर्व कार्यासने.
१७. निवड नस्ती फ-४ कार्यासन